

d. i. *im ersten J.; nach ÇAT. Br. 7,2,4,26 und MAHID. zu VS.12,75 im Frühling, in der Regenzeit, im Herbst.*

2. त्रिषुग् (wie eben) adj. als Beiw. von कृष्ण in drei Juga zur Erscheinung kommend MBa. 12,504. BHAG. P. 3,24,26. 5,18,35. 7,9,38. त्रिषुगी — वासुदेवधनंजयी MBa. 3,8280.

त्रिषुक् m. ein kastanienbraunes Pferd H. 1249. — Wohl ein Fremdwort in indischem Gewande; vgl. उकनालू, उरालू, कियालू, कोकालू, खुझालू, खोड़ालू, बोलालू, मेरालू, लुलूलू.

त्रिषुक् s. u. योजना.

त्रिष्यूच = चूच = तूच KĀT. 34,1.

त्रिरूप (त्रि + रूप) n. die drei Kleinode: Buddha, das Gesetz und die Versammlung BURN. Intr. 221.

त्रिरथि s. u. अथि.

त्रिरसक (त्रि + रस) n. ein berauschendes Getränk (einen dreifachen Geschmack habend) ÇI. 10, 12 in Sāh. D. 66,1; die Calc. Ausg. liest त्रिरसक, welches der Schol. durch त्रयाणां सरकाणां समाक्षाः; त्रिवामधुपानम erklärt.

1. त्रिरात्रि (त्रि + रात्रि) n. ein Zeitraum von drei Nächten d. i. Tagen ÇAT. Br. 4,8,8, 1. 14,9,4,12. KĀT. Ça. 25,11,16. KAU. 139. ऋत्र् adv. drei Tage lang KĀT. Ça. 4,10,16. 11,8. 19,1,21. ĀÇV. GRH. 1,8. त्रिरात्रमत्तारत्वाणाशिनः स्पुः 4,4. M. 4,119. 5,76. 80. 81. 11,132. 166. N. 9,7. 10. R. GOR. 1,170,1. त्रिरात्रात् nach drei Tagen M. 5,67. 71. त्रिरात्रेण dass. 88. 101. त्रिरात्रेव च त्रिभिः 64.

2. त्रिरात्रि (wie eben) 1) adj. drei Tage dauernd ÇAT. Br. 13,4,4,1. ÇĀNKH. Ça. 14,8,2. 16,1,2. — 2) m. eine dreitägige Feier (vgl. च्यट्): गर्मि ÇĀNKH. ÇR. 16,22,2. ग्रस्त् 3. LĀT. 2,12,6. वैद् 2,4,7,8. KĀT. ÇR. 13,4,5. PANÉAV. BR. 10,5. 20,14.

त्रिरूप (त्रि + रूप) adj. dreifarbig: अश्वa ÇAT. Br. 13,4,3,4. गो 4,5,8. 2. KĀT. ÇR. 13,4,16. 20,1,29. — Vgl. त्रिरूपा.

त्रिरेख (त्रि + रेखा) m. Muschel H. 1205.

त्रिलवण (त्रि + ल) n. die drei Salze (s. त्रिषुग्) RĀGĀN. im CKDr. NIGH. PR.

त्रिलिङ्ग (त्रि + लिङ्ग) 1) adj. a) die drei Guṇa besitzend BHAG. P. 3,20,13. — b) dreigeschlechtig, oft so v. a. *adjectivisch* AK. 3,4,26,205. TRAIK. 3,3,392. MED. j. 72. — 2) die Sanskrit-Form von Telinga (nach drei Liṅga so benannt) LIJ. I, Anh. LV. WASSILJEW 53.

त्रिलिङ्गक (wie eben) adj. = त्रिलिङ्ग 1,b AK. 3,4,6,31.

त्रिलिङ्गी (wie eben) f. die drei grammatischen Geschlechter, loc. so v. a. *trīum generum* TRAIK. 3,3,344. 3,22.

त्रिलोक (त्रि + लोक) 1) wohl n. im sg. die drei Welten: der Himmel, der Luft/raum und die Erde oder der Himmel, die Erde und die Unterwelt: °लोके MBa. 13,1505. HARIV. 11303. °लोकेषु R. 3,82,22. m. sg. die Bewohner der Dreiwelt BHAG. P. 3,2,13. °रही मल्हिमा हिं वशिणः VIK. 5. °नाथ Bein. Indra's Raen. 3,45. ÇIVA'S KUMĀRAS. 8,77. त्रिलोकेश desgl. MBa. 14,207. ÇIV. Bein. der Sonne ÇABDAK. im CKDr. त्रिलोकात्मन् Bein. ÇIVA'S ÇIV. — 2) f. इ dass. VOP. 6,53. RAGH. ed. Calc. 7,32. BHAG. P. 1,8,7. 15,11. 2,2,23. 3,11,22. RĀGĀ-TAB. 1,43. PAAB. 52,10. °नाथ Bein. Vishnu's ÇĀNTIC. 4,22. — Vgl. त्रिलोक.

III. Theil.

त्रिलोचन (त्रि + लोऽ) 1) adj. subst. dreitätig, Beiw. und Bein. ÇI-va's AK. 1,1,4,28. 3,4,22,137. DHĀRAVINDŪP. und KAIVALJOP. in Ind. ST. 2,3,11. R. 1,75,47. RAGH. 3,66. KUMĀRAS. 3,66. 5,72. RĀGĀ-TAB. 7,61. ÇIV. — 2) m. N. pr. verschiedener Männer: eines Grammatikers (vgl. °दास) H. 3, Sch. eines Fürsten (mit dem vollen Namen °पाल) RĀGĀ-TAB. 7,47. fgg. KSHITIÇV. 7,15. eines Poeten Verz. d. Oxf. H. 124,a. — 3) f. आ a) ein untreues Weib H. c. 111. — b) N. pr. einer Göttin BRAHMA-P. in Verz. d. Oxf. H. 19,a,33. bei den Buddhisten TRAIK. 4,1,19. — 4) f. इ Bein. der Durgā CKDr. nach einem Purāṇa.

त्रिलोचनतीर्थ (त्रि० + तीर्थ०) n. N. eines Tīrtha KAPILA-S. in Verz. d. Oxf. H. 77,b.

त्रिलोचनदास (त्रि० + दास०) m. N. pr. eines Grammatikers COLEBRA. Misc. Ess. II, 45. 37. N. Verz. d. B. H. No. 777. Ind. ST. 4,173.

त्रिलोचनश्चरतीर्थ (त्रिलोचन-ईश्वर० + तीर्थ०) n. N. eines Tīrtha ÇI-VA-P. in Verz. d. Oxf. H. 68,b,26.

त्रिलोक s. u. त्रिलोक.

त्रिलोकक (त्रि० + लोक०) n. die drei Metalle: Gold, Silber und Kupfer RĀGĀN. im CKDr.

त्रिलोक (wie eben) adj. f. इ aus drei Metallen (Gold, Silber und Kupfer) gemacht: मुद्रा TANTRAS. im CKDr. त्रिलोकी Verz. d. Oxf. H. 93,a.

त्रिलोक m. N. pr. eines Mannes RĀGĀ-TAB. 8, 1684. 1709. 2497.

त्रिलोकन m. desgl. RĀGĀ-TAB. 7, 1349.

त्रिवत्स (त्रि० + वत्स०) adj. dreijährig, vom Rinde: त्रिवृत्सश्च त्रिवृत्स च VS. 18,26. 14,10. 28,27. साएड KĀT. Ça. 22,3,40. PANÉAV. BA. 16,13. 18,9. 21,14. त्रिवत्सः साएड इति बङ्गत्रिवर्षस्य जानपदो त्रिवत्स इति, यो वा तिस्रा धयेत् त्रिवर्षो वैव स्यात् LĀT. 8,3,9. fgg.

त्रिवृत् (von त्रि) adj. das Wort त्रि enthaltend P. 6,1,176, VÄRTT. 2,8,2,15, Sch. TS. 2,4,11,2.

त्रिवर्षम् und त्रिवृथ् s. u. वर्षम् und वृथ्.

त्रिवर्ग (त्रि० + वर्ग०) m. eine Zusammenstellung von drei Dingen, Stoffen u. s. w. KĀT. Ça. 8,6,11. LĀT. 4,12,9. द्वावा त्रिवर्गं मधुरं च कृत्स्म (s. मधुवर्ग) SUÇR. 2,449,8. = त्रिफला und कुत्रिक (vgl. त्रिकुटि) MED. g. 35. = धर्म, काम und अर्थ Tugend, Vergnügen und Nutzen (vgl. त्रिगणा) AK. 2,7,57. H. 1382. MED. M. 2,224. 7,27. JĀGN. 1,74. MBa. 1,6844. 13,2028. fg. HARIV. 4135. 11421. R. 1,6,5. KUMĀRAS. 5,38. KATHĀS. 24,151. BHAG. P. 2,8,21. 8,16,11. MĀRK. P. 21,71,76. 34,10. = तप, स्थान und वृद्धि Verlust, status quo und Gewinn AK. 2,8,1,19. MED. MBa. 12,2664. = सत्त्व, रजा und तमस (s. त्रिगुणा) MED. die drei oberen Kästen MBa. 13, 6464. 6605. = सुनीति gutes Benehmen ÇABDAR. im CKDr.

1. त्रिवर्ण (त्रि० + वर्ण०) n. drei Farben: त्रिवर्णकृत् m. Chamäleon NIGH. PR.

2. त्रिवर्ण (wie eben) adj. dreifarbig ÇĀNKH. GRH. 3,41.

त्रिवर्णक (wie eben) 1) eine best. Pflanze, = गेहूरक, m. H. an. 4,14. n. MED. k. 192. — 2) n. die drei Myrobalanen (s. त्रिफला) H. an. MED. viell. SUÇR. 1,161,5. — 3) n. die drei scharfen Stoffe (s. त्रिकुटि) H. an. MED.

त्रिवैर्तु (त्रि० + वर्तु०) adj. dreifach: स त्रिधातुं शृणु शर्म पंसक्षिवर्तु ज्यो-

28*